

**रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या रोजगार  
विषयक सेवांचे विकेंद्रीकरण करण्याबाबत..**

**महाराष्ट्र शासन**

रोजगार व स्वयंरोजगार विभाग

शासन निर्णय क्रमांक : रोस्वरो-२०१०/प्र.क्र.२८/रोस्वरो-१

नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालयासमोर, मुंबई -४०००३२.

दिनांक : ३ ऑक्टोबर, २०११

**वाचा :-** महाराष्ट्र शासन, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक  
रोस्वरो-२०१०/ प्र.क्र.२८/रोस्वरो-१, दिनांक ०५ एप्रिल, २०११.

**प्रस्तावना :-**

संदर्भाधिन दिनांक ५ एप्रिल, २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सेवा उमेदवार व उद्योजक यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाच्या जवळ किंवा गावात पुरविण्यासाठी सदरच्या सर्व सेवा ऑन लाईन पद्धतीने महा-ई-सेवा केंद्रे (CSC), शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इत्यादींमार्फत देण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात दिनांक १५ जून, २०११ रोजी संबंधित SCA कंपनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय आणि एन.आय.सी., पुणे यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये संदर्भाधिन दिनांक ५ एप्रिल, २०११ रोजीच्या शासन निर्णयामध्ये काही सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :-**

संदर्भाधिन दिनांक ५ एप्रिल, २०११ रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे :-

१) शासन निर्णयातील परिच्छेद २ मध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व कार्यालयांचा नोंदणीपट डाटा स्वतंत्रपणे एकाच सेंट्रल सर्व्हरवर आणून रेव्हेन्यु मॉड्युलसह प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रांना (CSC) व युझर्स यांना लॉगइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी व तात्काळ नोंदणीचे ओळखपत्र महा-ई-सेवा केंद्रातूनच द्यावे **याऐवजी** दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व कार्यालयांचा नोंदणीपट डाटा स्वतंत्रपणे एकाच सेंट्रल सर्व्हरवर आणून सर्व महा-ई-सेवा केंद्रे (CSC), शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इत्यादींना लॉगइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी व तात्काळ नोंदणीचे ओळखपत्र सर्व महा-ई-सेवा केंद्रे (CSC), शासनमान्य औद्योगिक

प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इत्यादी मधून द्यावे.

२) शासन निर्णयातील परिच्छेद ४ (३) (क) फक्त संपर्क व पत्ता बदलून पावती देणे याचा अंतर्भाव परिच्छेद ४ (२) मध्ये होत असल्याने परिच्छेद ४ (३) (क) वगळण्यात येत आहे.

३) शासन निर्णयातील परिच्छेद ४ (१) व ४ (३) (ब) मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना देण्यात येणारे अनुक्रमे तात्पुरत्या स्वरूपातील नोंदणी प्रमाणपत्र व दुय्यम ओळखपत्र क्ष-१० यावर सर्व महा-ई-सेवा केंद्रे (CSC), शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इत्यादींना केंद्राच्या शिक्क्यासह स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

४) शासन निर्णयातील परिच्छेद ५ (ब) (२) मध्ये शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इ. शासनमान्य यंत्रणेमार्फत होणाऱ्या कामकाजासाठी दर्शविलेल्या ९० % सेवा सुविधा शुल्क विभागणी **ऐवजी** शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnic Colleges), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) इत्यादींना होणाऱ्या कामकाजासाठी ७० % सेवा सुविधा शुल्क व तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांना २०% अशी सेवा सुविधा शुल्क विभागणी करण्यात येत आहे.

५) शासन निर्णयातील परिच्छेद ४ मध्ये नमूद **“रुपये ५/- पोस्टेज चार्जस्”** आणि परिच्छेद ५ मध्ये नमूद रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा **“टपाल खर्च”** वगळण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (<http://www.maharashtra.gov.in>) उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१११००३१२५२१९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स्वाक्षरी /-  
( वि. रा. शिरसाट )  
शासनाचे उप सचिव

प्रति,  
मा.राज्यपालांचे सचिव,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व मा.विधानसभा/मा.विधान परिषद सदस्य,

मुख्य सचिव यांचे सचिव,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,  
महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,  
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, नवी मुंबई,  
उपसचिव (रोस्वरो-१/रोस्वरो-२), रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  
अवर सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  
सर्व कार्यासन अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  
मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभागप्रमुख (संबंधित विभागामार्फत),  
सर्व शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था/तंत्रनिकेतन पदविका महाविद्यालये/अभियांत्रिकी  
महाविद्यालये/फार्मसी/हॉटेल मॅनेजमेंट/आर्किटेक्ट महाविद्यालये,  
शासकीय/निमशासकीय संस्था/मंडळे/महामंडळे/विद्यापीठे, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (संबंधित  
मंत्रालयीन विभागांमार्फत),  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व महापालिकांचे आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
सर्व उप संचालक, रोस्वरो/सहायक संचालक, रोस्वरो/रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी,  
रोस्वरो,  
निवड नस्ती (रोस्वरो-१).